

Business Standard


WHAT'S
ON
PAPER
MATTERS.

Business Standard
newspaper delivering safely
to homes and offices

For details, SMS reachbs to **57575**
or email **order@bsmail.in**

Business Standard

Insight Out



Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2021

Particulars	Quarter ended			Six months ended		Year ended
	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
Total Income	1737.35	1650.80	1860.17	3597.52	3015.14	7744.64
Profit before exceptional items and tax	142.76	114.99	168.07	310.83	222.52	709.21
Exceptional items (Net)	—	—	—	—	—	—
Profit before tax	142.76	114.99	168.07	310.83	222.52	709.21
Net Profit for the period	104.29	79.66	122.44	226.73	161.43	528.79
Total Comprehensive Income for the period	194.14	119.93	106.41	300.55	237.66	850.04
Paid up equity share capital (Face value ₹ 1/- each)	33.08	33.08	33.08	33.08	33.08	33.08
Earnings per share (* not annualised)						
Basic and diluted (₹)	*3.13	*2.37	*3.68	*6.81	*4.82	15.87

Notes :
1. These results have been reviewed by the Board Audit Committee at its Meeting held on 28th October, 2021 and approved by the Board of Directors at its Meeting held on 29th October, 2021.
2. Information on Standalone Financial Results:

Particulars	Quarter ended			Six months ended		Year ended
	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
Total Income	1534.60	1410.28	1510.26	3044.86	2675.65	6597.93
Profit before exceptional items and tax	143.32	134.41	175.15	318.47	273.46	733.42
Exceptional items (Net)	—	—	—	—	—	—
Profit before tax	143.32	134.41	175.15	318.47	273.46	733.42
Net Profit for the period	109.00	102.47	135.33	244.33	216.31	570.30


3. The Group has considered the possible impact of COVID-19 pandemic on its operations, liquidity position and recoverability of its asset balances at 30th September, 2021 based on the internal and external information upto the date of approval of these financial results. The impact of COVID-19 may be different from that estimated as at the date of approval of these financial results and management will continue to monitor any material changes arising due to the impact of this pandemic on financial and operational performance of the Group and take necessary measures to address the situation.
4. The Board of Directors of Voltas Limited ('Parent Company') at its meeting held on 12th February, 2021, have approved the transfer of domestic B2B businesses of the Parent Company relating to Projects business comprising Mechanical Electrical and Plumbing (MEP)/ Heating, Ventilation and Air-Conditioning (HVAC) and Water projects, Mining and Construction Equipment (M&CE) business and Textile Machinery Division (TMD) business to its wholly owned subsidiary viz. Universal MEP Projects & Engineering Services Limited ('UMPEL') (formerly Rohini Industrial Electricals Limited) by slump sale through a Business Transfer Agreement ('BTA'). The Parent Company has executed the BTA on 24th March 2021 and the transaction is expected to be consummated by such date as mutually agreed between the Parent Company and UMPEL.
5. Effective 1st April, 2021, the Group has re-organised Commercial Air-conditioner (CAC) and Customer care business from Segment - B (Electro - Mechanical Projects and Services) to Segment - A (Unitary Cooling Products for Comfort and Commercial use) to align with business objectives and accordingly, segment information for comparative periods have been restated in the above financial results.
6. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2021 are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.voltas.com.

For and on behalf of the Board of Directors
of Voltas Limited
Pradeep Bakshi
Managing Director & CEO

Mumbai, 29th October, 2021

VOLTAS LIMITED

Registered Office : Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033, India.
Tel. No. : 91 22 66656666 Fax No. : 91 22 66656231
e-mail : shareservices@voltas.com Website : www.voltas.com
CIN : L29308MH1954PLC009371



ख़बरें जो बढ़ाए आपकी तरक्की की रफ़्तार

पहला पन्ना क्षेत्रीय और राष्ट्रीय समाचार के नाम
देश और आपके प्रदेश की सबसे बड़ी बिज़नेस ख़बरें

शेयरों और क्षेत्रीय मंडियों के भाव
प्रमुख शेयरों और विभिन्न राज्यों की मंडियों के जिस भाव

कंपनी और जिस समाचार
कंपनियों, स्टार्ट-अप और जिस मार्केट पर नज़र, सोमवार से शनिवार

विविध समाचार
राजनीतिक और आर्थिक समाचार

आयाम
मनोरंजन, स्वास्थ्य, ब्रांड, खेल, टेक्नोलॉजी और व्यक्तित्व की बातें

व्यापार गोष्ठी
हर सोमवार एक आर्थिक या सामाजिक मुद्दे पर पाठकों और विशेषज्ञों की राय

अन्य साप्ताहिक पृष्ठ
हर सोमवार, 'स्मार्ट इन्वेस्टर' और आपका निवेश

अपनी प्रति के लिए
SMS reachbs to **57575** or email us at **order@bsmail.in**

बिज़नेस स्टैंडर्ड
बेहतर बिज़नेस वो, जो आपकी भाषा में हो

